



वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था
व्ही.आय.पी. रोड, धरमपेठ, नागपूर -४४००१०



E Mail -sameti123@yahoo.co .in

Phone- 0712 2555999, 2541944

जा. क्र. वनामती/ बांधकाम/ २३४८/२०२४
नागपूर दि. २२/०६/२०२४

प्रति,

विषय- वनामती परिसरातील वर्षा वसतिगृहातील डक्ट दरवाजे लावण्याकरिता दरपत्रके
मागविण्याबाबत.

उपरोक्त विषयानुसार वनामती परिसरातील वर्षा वसतिगृहातील डक्ट दरवाजे लावायचे आहे.
दरपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील परिमाणासाठी संस्थेत प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी
करून दरपत्रक कार्यालयास मा. संचालक, वनामती नागपूर या नावाने दिनांक २९.०७.२०२४ रोजीचे
कार्यालयीन वेळेपर्यंत सादर करावे. दरपत्रकासोबत पॅन कार्ड/जीएसटी/नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स
प्रत जोडावी. उशिरा येणा-या दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सहपत्र-विवरणपत्र


अपर संचालक

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार
व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर.

प्रत-

१. कार्यालयीन नोटीस बोर्ड
२. वनामती कार्यालयाची वेबसाईट www.vanamati.in

**Name of Work :- Providing and Fixing Concrete Door Frame and PVC Door
Shutter at Varsha Hostel, VANAMATI, Nagpur.**

SCHEDULE-B

Sr No.	Particulars of Item	Approx. Qty	Rate/per	Amount
1	Providing and fixing M40 grade thick vibrated pull cast or similar type concrete frame with chamfer conforming to I.S. 65241983 having 6 mm dia. Bars 3 nos. and stirrups @250 mm c/c and fixing in wall with 6 nos of hold fast of 12 mm dia bars 500 mm long including primer and oil painting etc. complete frame size 60 mm X 100 mm	60 RMT	-	-
2	Providing and fixing 30 mm thick both side prelaminated solid panel PVC door shutter consisting of frame made out of MS tubes of 19 guage thickness and size 19 X 19 mm for the top and bottom rails, MS frame shall have a coat of metal primer of approved make and manufacture. MS frame shall be covered with heat moulded PVC 'C' channel made from 5 mm (+/0.25) thick prelaminated sheet of density 600 kg/cbm of size 30 mm thickness 70 mm width out of which 50 mm shall be flat and 20 mm shall be tapered in 45 ⁰ Angle on either side forming stiles; and 5 mm thick, 95mm wide PVC sheet out of which 75 mm shall be flat and 20 mm shall be tapered in 45 on the inner side to form top and bottom rail and 115 mm wide PVC sheet out of which 75 mm shall be flat and 20 mm shall be tapered on both sides to form lock rail. Top, bottom and lock rail shall be provided either side of the panel. An Additional 5 mm (+/0.25) thick PVC strip of 20 mm width is to be stuck on the bottom side of 'C' channel prelaminated panelling of 5 mm (+/0.25) thick PVC sheet to be fitted inside the MS frame welded/sealed to the styles and rails with 5 mm (+/0.25) X 30 mm PVC sheet beading on either side and joined together with solvent cement adhesive etc, 10 mm thickness (5mm (+/0.25) X 2nos) 20 mm wide cross PVC sheet as gap insert for the rail and bottom rail. Door to be fixed to frames with 3 nos MS powder coated but hinges of size 100 mm X 25mm X 2 mm using 32 mm long steel screws drilled suitable to pass through both the walls of the MS tube other hardwares.	22.50 Sqm	-	-
	Total Rs.			

I am ready to execute the above work as per Standard Specification of PWD and as per rates given by me.

Contractor